

June 12, 2020

To,

The Compliance Department,	The Compliance Department		
BSE Limited	National Stock Exchange of India Limited,		
P. J. Towers,	Exchange Plaza, C-1, Block G,		
Dalal Street, Fort,	Bandra Kurla Complex,		
Mumbai – 400 001	Bandra (E), Mumbai – 400 051		
Scrip Code – 522295	Symbol - CONTROLPR		

Dear Sir/Madam,

<u>Sub:</u> Submission under Regulation 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, we enclose herewith a copy of Extract of newspaper of Notice of Board Meeting scheduled to be held on June 20, 2020, as published in 'Business Standard' and 'Navshakti' dated June 12, 2020.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Control Print Limited



Reena Shah

Company Secretary & Compliance Officer

Control Print Limited, C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400059, India

t. +91 22 28599065 / 66938900 | **f.** +91 2228528272 | **e.** ho@controlprint.com | **w.**www.controlprint.com | **CIN.** L22219MH1991PLC059800

IIT Madras retains top spot in HRD rankings

7 IITs in top 10 of NIRF list; IISc and JNU best universities

Technology (IIT) Madras retained the top spot as India's best institute in both the 'Overall' and 'Engineering' categories in the latest Institutional Rankings Framework (NIRF) 2020 announced by the Ministry of Human Resource Development (MHRD) virtually on Thursday.


This is the second consecutive year in the overall category and fifth in the engineering category that IIT Madras, identified as an 'Institute of Eminence', has bagged the top rank.

Following IIT Madras were Indian Institute of Science (IISc) Bangalore, IIT Delhi, IIT Bombay, and IIT Kharagpur retaining their second, third, fourth, and fifth ranks, respectively, as last year.

Union Minister of Human Resource Development (MHRD) Ramesh Pokhriyal said the MHRD will create an enabling situation where institutes from across the globe will want to be part of the Indian NIRF Rankings.

In other leading categories such as universities, engineering and management, institutes like IISc, IIT Madras, and IIM-Ahmedabad took the top spots. The other top four institutions ranked in the university category included Jawaharlal Nehru University, Banaras Hindu University, Amrita Vishwa Vidyapeeand Jadavpur University, while in engineering, the likes of IIT Delhi, IIT Bombay, IIT Kanpur, and IIT Kharagpur comprised the top five ranks. In management, IIM-Ahmedabad improved its position from second spot in 2019 to top spot in 2020, pipping IIM Bangalore which took the second rank, followed by IIM Calcutta, IIM Lucknow, and IIT Kharagpur.

GIREESH BABU & VINAY UMARJI



TOP 2 INSTITUTES IN VARIOUS CATEGORIES			
Category	Institute	2019 Rank	2020 Rank
Overall	■IIT Madras	1	1
	■IISc	2	2
University	■IISc	1	1
	Jawaharlal Nehru University	2	2
Engineering	■IIT Madras	1	1
	■IIT Delhi	2	2
Management	■IIM Ahmedabad	2	1
	■IIM Bangalore	1	2
Colleges	■Miranda House, Delhi	1	1
	■ Lady Shri Ram College for Women, New Delhi	5	2
Pharmacy	Jamia Hamdard, New Delhi	1	1
,	■ Panjab University, Chandigarh	2	2
Medical	■AIIMS, New Delhi	1	1
	■ PGIMER, Chandigarh	2	2
Architecture	■IIT Kharagpur	1	1
	■ IIT Roorkee	2	2
Law	■NLSIU, Bangalore	1	1
	■ NLU, New Delhi	2	2
Dental	Maulana Azad Institute of	NR	1
	Dental Sciences, Delhi	ND	2
	■ Manipal College of Dental Sciences, Udupi	NR	2

Vandita Gaurang Mehta and Gaurang Mehta,

holding 440 shares of Reliance Industries Limited, Registered office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman point, Mumbai 400021 in Folio No. 075831099 bearing Share Certificate Numbers 16682773,16682774 with Distinctive No: 467233820 to 467233869 and 467233870 to 467233874 consisting 55 shares are lost and I have applied to the company for issue of duplicate share certificates. The public is hereby warned against ourchasing or dealing in anyway with the hare certificates. The company may issue duplicate share certificates if no objection is eceived within 15 days of the publication of the advertisement, after which no claim shall be entertained by the company in that behalf. Place: Ahmedabad Vandita Gaurang Mehta Date: 12.06.2020 Folio No.075831099

Secured Debt

Sec-13(2)

dtd.08/02/18

5,63,69,033/

+ Interest &

Weave

CONTROL PRINT .

CONTROL PRINT LIMITED

CIN: L22219MH1991PLC059800 Regd. Office : C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East),
Mumbai 400 059. Phone No. 022-28599065/66938900 E-mail: companysecretary@controlprint.com Website: www.controlprint.com

Notice is hereby given in terms of Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, June 20, 2020 inter alia, to consider and approve the Audited Financial Statements (Standalone & Consolidated) of the Company for he quarter and year ended March 31, 2020 and recommendation of

Dividend, if any.

The information is also available on the Company's website www.controlprint.com as well as on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. ForControl Print Limited

THE KALUPUR COMMERCIAL CO-OP. BANK LTD.

MULTI STATE SCHEDULED BANK

H.O. "Kalupur Bank Bhavan, " Nr. .Income Tax Circle, Ashram Road, Ahmedabad -14, Ph 27582020 to 27582026 Fa x: 079-27582033, 27544450

SALE OF PROPERTY

SALE OF ASSETS IN POSSESSION OF BANK UNDER THE SECURITISATION &

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY

INTEREST ACT 2002 AND SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES-2002.

Offers are invited in sealed cover so as to reach the Authorized Officer on or before dtd. 15 / 07 /2020 for the sale of the

Description of Properties

Owner: Shri Dilip Ramchandra (A) Tandon (Director) RCC

Plinth No.1.2.3 and 4 in the building No.A-1. Krushna Complex, Sonale, Bhiwandi, Survey No.168, Hissa No.1// (Part), Village Sonale, Tal. Bhiwandi, Dist. Thane. (Each RCC

Plinth No.1 to 4 area each admeasuring 1850 sq.ft. i.e. 171.93 sq.mtrs. (Built up area) total area admeasuring about 7400 sq.ft.i.e. 687.73 sq.mtrs. (built up area)

Owner: Shri Dilip Ramchandra (B) Tandon (Director) RCC

Plinth No.101,102,103 and 104 in the building No.A-1, Krushna Complex, Sonale, Bhiwandi, Survey No.168, Hissa No.1/A (Part), Village Sonale, Tal. Bhiwandi, Dist. Thane. (Each

RCC Plinth No.1 to 4 area each admeasuring 1850 sq.ft. i.e 171.93 sq.mtrs. (Built up area) total area admeasuring abou

Owner: M/s. R.G. Fabrics(D) Shri Dilip Ramchandra Tando

(Proprietor) Godown Gala No.202 on second floor on plinth

No.2, Building No.A-2 in prerna Complex, Val, Bhiwandi Thane, Maharashtra having Survey No.57, Hissa No.13

The offerers shall give offer for above property in sealed cover and shall mention the address of property on offer cover. The Bank Draft/Pay Order of the said EMD drawn in favour of "Authorized officer, The Kalupur Comm. Co-op. Bank Ltd." payable at Mumbai should accompany with the offer which is refundable without interest if the bid is not successful. The offers will be opened by Authorized Officer at 12:30 P.M. at The Kalupur Comm. Co.op. Bank Ltd, B/3 to 7, Mangaldas Building No.1, Shyamaldas Gandhi

Marg, Mumbai-400002. on dtd. 16/07/2020. The auction/interse bidding will also take place at the same time, Offerers may remai

Present and revise their offer upwards.

On the confirmation of the sale the successful highest offerer should deposit 25% of the bidding amount on the spot and the

Any Present and/or future statutory dues, Government dues, salestax, Income tax, VAT dues, Commercial Tax dues, G.S.T. dues, Excise dues, Semi Govt. dues, labour dues, Provident Fund, Mumbai Municipal Corporation dues, Property tax, Electricity dues,

Society maintenance dues and any other dues payable on this property alongwith expenses for transfer shall have to be borne solely by the Purchaser. Any other dues playable on this property alongwith expenses for transfer shall have to be borne solely by the Purchaser. The cost, expenses and stamp duty, additional stamp duty, registration charges incurred for the purpose of transfer of said property shall be borne solely by the purchaser. The purchaser shall get property transfered of its own and bank shall deliver the available title documents of property to purchaser on "As is where is basis and whatever there is basis" only. The bank has not appointed or engaged any agent and/or broker for sell of the above mortgage property.

For further inquiries contact Shri Ashish N. Mehta (M) 7710835722

The offerer may inspect the property for sale for Lot No.1 A to D on Dt 15/06/2020. between 12:00 noon to 4:00 P.M. furthe enquiries, if any and/or terms and conditions for sale can be obtained from the Authorized Officer.

The Authorized Officer reserves its rights to reject any or all the offers received without assigning any reasons and to postpone the

balance 75% within 15 days, failing which the bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without any notice.

7400 sq.ft.i.e. 687.73 sq.mtrs. (built up area)

(admeasuring 2575 sq.mtrs. or thereon about)

(C) Movable Property: Plant & Machineries

following property in the possession of the bank on "As is where is basis & whatever there is basits secured debts with interests, costs, charges etc. from borrowers as stated hereunder.

Sd/-Reena Shah **Company Secretary**

Rs. 14,80,000/

Rs. 11,39,700/-

Rs. 2,19,800/-

5,15,000/

Rs. ,48,00,000/-

,13,97,000/-

21.98.250/-

51,50,000/



NMNMMC PR Adv no.1834/2020 Navi Mumbai Municipal Corporation

Executive Engineer (Environment)

Navi Mumbai Municipal Corporation

City Engineer Department

Retender Notice No. NMMC/CE/26/2020-21

All the Tenderer shall take note of this details tender of above

work is available at Navi Mumbai Muncipal Corporation Web Site

of <u>www.nmmc.gov.in</u> and <u>www.nmmc.maharashtra.etenders.in</u>

Details of Work: - Demarcation for servey no. 376,377,378 and 379

at Turbhe Landfil site..

Disaster Management Department E-Tender No. NMMC/DM/ 01 / 2020-21

Details of Work :- Supplying Electrician for Disaster Management control room at Belapur, Nerul, Vashi, koperkhirne & Airoli in NMMC Area

Estimated Cost :- Rs. 12,37,005/-/-

Estimated Cost (Rs.) .:- 73,710/-

Date of Publication:-12/06/2020

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in renderers are require to note the

same. Date of Publication :- 11/10/2020 **Additional Municipal Commissioner (1)** जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1837/2020 Navi Mumbai Municipal Corporation

Astra Microwave Products Limited

NOTICE

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF ASTRA MICROWAVE PRODUCTS LIMITED Astra Microwave Products Limited requests its shareholders to register their email address and mobile number for updating the said details in the records of the relevant depositories through their depositary participants or by visiting the web link https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ as provided by its Registrar and Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd ("RTA"), for sending certain documents/information as required.

The RTA can also be contacted at: support@purvashare.com No action is required from shareholders whose email address and mobile number are already correctly updated.

S. Gurunatha Reddy

CLARIANT

Clariant Chemicals (India) Limited CIN: L24110MH1956PLC010806

Regd. Office : Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Phone: (+91) 22 7125 1000 ; E-mail: investor.relations_India@clariant.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, June 17, 2020, inter alia, to consider and take on record the audited financial results for the 4th quarter and year ended **March 31, 2020.**

Further, details of this implementation is also available on Company's website (www.clariant.com) and on the website of NSE (www.nseindia.com) & BSE

Date : June 10, 2020

www.bseindia.com)

For Clariant Chemicals (India) Limited Amee Joshi Company Secretary



Editor in Chief at Gallup

QUOTEUNQUOTE

For further inquiries contact Shri Ashish N. Mehta (M) 7710835722

www.QuoteUnQuote.in

Sd/-Authorized Officer The Kalupur Comm. Co-op. Bank Ltd. H.O. Ahmedabad - 380 014.

Virtual Fireside Chat Series

HOW IS THE JOSH OF PUBLIC & EMPLOYEE IN REVIVING THE INDIAN ECONOMY?

In conversation with

The Josh Paradox

In 1970, George Gallup tried to conduct poll of the world covering twothirds of world population focused more on the issues, we're dealing with now: How people are living their lives? In 2015, we started to build consistent primary sampling units across 150 plus countries - The World Poll. Since 2015 we tracked in 96% of the world's population. India looks very concerning as life evaluation metrics has been declining gradually for five years. In November 2019, there was a very significant dip, not only in people's assessment of their current and future life. One of the conundrums we've been trying to understand is where the conversation turns to politics is PM Modi's approval ratings despite the fact that people's life evaluation ratings have been plummeting. We are trying to understand this on so many levels. The answer depends is local but one of the challenges is in using life evaluation metrics to answer political questions. Social media plays a huge role in how people are engaging with and perceptions of their leadership. The Covid crisis just after a series of economic challenges India faced whether the demonetization policy that created a little bit of turbulence. For Government even more recent events that we've seen since past November with protests for various policies, it's really important for us to see how citizens will continue to evaluate their own lives despite the narrative that Leaders are presenting for how they are managing the crisis. At Gallup, since our inception, we will always remain neutral and non-partisan. India does have this discrepancy where life evaluation met-

rics, financial, economic all continue to decline despite the fact that leadership approval is holding steady.

Post Covid data is in nascent phase. The Covid crisis and lockdown has come at a very politically opportune moment, for leadership who was already facing a public that was pretty

INDIAWAS MAKING PROGRESS ON ALLTHREE OFTHOSE SDGS WETRACK.THE CHALLENGES **GOINGTO BE ACCESSTO FOOD** AND PEOPLE SLIPPING BACK INTO POVERTY SINCETHIS **COVID CRISIS.**

let down and remains let pretty down. Indian economy and the Indian people are very resilient. We've seen many hills and valleys throughout past 15 years we've been polling in India. There's nothing to say that as India continues to open up again things can't turn around economically and tend to have the biggest impact on people's perceptions within India. There is no way to skirt around other political, sociocultural challenges that India was facing just before Covid.

How is US Public Josh for India

versus Chinese Trade? We've been polling Americans for generations on their attitudes on free trade, particularly trade with different parts of the world. President Trump has made trade really central part of his rhetoric, his policy decisions, his positioning with China has been more aggressive than we've seen from really any Pres-

idents. We issued a few months ago a report called Trade in the Era of Trump and it shows different generations of Americans, their perceptions on the role of trade which is something good or bad for America? We find is Americans are very pro trade despite the rhetoric of the past several years, US have remained relatively positive on trade. Americans think international trade enables them to access goods at a cheaper cost and is a net positive for the US economy. When asked, about international trade and jobs in America, they are certainly concerned and that's where we see the most sort of isolationist if you will responses to trade questions. Any change it's really been a little bit with Republican Respondents, but again not as dramatic as the political rhetoric out of Washington would imply. Where things do get interesting is when we ask about trade with various countries. India is a country that relatively compared to many other developing nations has a very positive brand in the US. In fact when we ask Americans - Do you think that China's trade policies with US is fair or not? Over 60% of Americans say that they don't feel that trade with China is fair The Trump Administration has really tapped into something very real. Despite the fact being pro trade there is very serious and long held grievances about the role of trade with China has played particularly in the US economy in terms of jobs in middle

class America. Trump and Modi have a very warm relationship, unlike his relationship with many other global leaders. Taking the long view on things and the inherent interest of US in India will continue to converge irrespective of who's in the White House due to the fact that India is a democracy just like the US with its challenges and its flaws. India is organized completely differently than China but these are certainly very real to the American psyche and we see that in our data on US perceptions on India are relatively positive when you compare them to China.

US Public Josh on Trump 15 minutes ago, we released Trump's approval rating which is 39 and is 10 points drop since our last measurement. The last time we saw a drop that significant was in 1992 with Bill Clinton. What's even more interesting is perceptions of how Donald Trump handles the economy. 64% of Americans even before George Floyd started said that they disapprove of the way Trump's handling race relations. But his strong suit has always been how he handles the economy. This latest poll is interesting and Republicans are now beginning to drop in their assessment of how Trump is handling the economy.

New Equations at White House:

India versus China Is a rising China, the elephant in the room to ignore? There's a lot of fear mongering around China. It's very easy to become sort of anti-China in the American narrative and I don't mean to in any way support that but we need to be very honest about American perceptions of China and they're not positive or are unique to the right wing in the US. Trump's approach has been different than any other President we've seen in modern history. Anyone coming into the White House cannot not be

stepping away from the idea that trade relationship with the US and China needs to be re-evaluated. The difference between the parties is in the rhetoric and what they propose solutions when it comes to international trade and the dynamics with China and India and Asia, you'll find very little in the future. Democrats would try to at least reengage Asia through a trade lens in a way that has a very geopolitical strategy behind. Agreed that people would have seen massive economic boom too many of those economies but really a really big part of it was also geopolitical and security driven, so those interests will remain.

Josh of Employees

Our tools track lots of metrics on employee engagement with millions of employees all over the world. We've had an opportunity to really study what happens in a workplace since Covid crisis in the US daily measuring employees engagement. Its counterintuitively in times of crisis. We score whether you're either actively disengaged, disengaged or actively engaged. These different dynamics in different industries its impact on safety, on a bottom line and PE, etc. We find that star employees are more engaged in moments of crisis and become committed to the mission as part of the challenges but only so long and till you run into fatigue after weeks or months depending on the crisis and on when people expect it to be over. Other finding when it comes to employee engagement ties back in our research over decades is the quality of the manager who's leading employees in crisis. Its most critical to make sure you have the right managers in the right situation and they're getting the right support and their leading with their strengths. We've tracked the Josh in the US. This is basically true everywhere in the world. For healthcare workers, Covid cri-

Director, EquNev Capital, Managing Partner Toro Finserve LLP

sis is very local. Healthcare workers in cities that have been worst hit certainly had a very difficult time. Their mission

INDIA WAS MAKING PROGRESS AND LIKETHE REST OF THE WORLD HAS BEEN HIT VERY HARD BYTHIS CRISIS.

and purpose is extremely high has only increased in these situations that's not in anyway to negate the challenges that they face and the shortage is that many of these teams in the most developed economies and India. It feels like the worst is behind us for this round of the crisis. But obviously expectations of a second round are very daunting both economically and also we don't want to take for granted what we find with the frontline health care workers in the first crisis. I think the shortcomings were massive and the frustration with them was equally expressed in the polling that we've done in the US.

India is no different but there's no reason why the most hardworking of economies won't come back faster than the others. There are structural realities that can change the situation in India. I would expect India to kind of start heating up the fastest and coming back much faster than the mature economies but that's really just economic history sort of repeating. So I think to closeout I'll just say. India's best.





Toro Finserve LLP





CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM STUT VISHAL KAMATH TO ARYA KUNAL CHANGRANI AS PER AFFIDAVIT

Notice Shri / Smt. Damodar Shankar Juikar a Member of the Kurla Kamgar cooperative Housing Society Ltd. having address at Kamgar Nagar Kurla (East) and holding flat tenements No. 60 / B in the building of the society died on 28/11/2012 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society between 10.00 AM to 5.00 PM from the date of publication of this notice till the date of expiry of its period

For and on behalf of The Kurla Kamgar Nagar CHSL Hon. Secretary Place: Mumbai Date: 12.06.2020



NAVNEET EDUCATION LIMITED Regd. Office: Navneet Bhavan, Bhavani Shankar Road, Dadar (West), Mumbai – 400 028. CIN:L22200MH1984PLC034055 Tel::022-66626565 Fax:022-66626470 email:secretarial@navneet.com website:www.navneet.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 17th June, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Standalone And Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 31st March, 2020 and Standalone and Consolidated Audited Financial Results for the Financial Year ended 31st March, 2020 of the

In terms of Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the Trading Window closure period of the Company for dealing in shares of the Company has commenced from 1st April, 2020 and will end 48 hours after the above mentioned financial results of the Company are announced.

The above information is available on Company's website www.navneet.com and also on Stock Exchange web site at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Navneet Education Limited Sd/-

(Amit D. Buch) **Company Secretary** Mumbai, 11th June, 2020

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीशीने सर्वांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्ठात सविस्तर वर्णन केलेली मिळकत म्हणजेच गाव मीजे जुहू, ता अधेरी, जि.मुंबई येथील सिटी स.न. ४० व ४०/१ अंतिम भूखंड क्र. १ यावर वसलेल्या दिपवर्षा सहकारी गृहरचना संस्थेतील ' आयरिश पार्क' नावाचे इमारतीतील दोन निवासी सदनिका/ फ्लॅट क्र. २३ व २४, पैकी सदनिका क्र. २३ चे विद्यमान मालक श्रीमती रागिणी अनिल मुठे, थी. अजिक्य अनिल मुठे व श्री.अंशुल अनिल मुठे यांचेकडून, तसेच निवासी सदनिका क्र. २४ चे विद्यमान मालक श्रीमती रागिणी अनिल मुठे यांचेकडून आमचे अशिल युसुफ एन लोखंडवाला व फरीदा युसूफ लोखंडवाला यांनी त्यांचे व सदर निवासी सदनिकांचे सबंधीत विद्यमान मालकांचे दरम्यान निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तीस अधिन राहुन खरेदी करण्याचे निश्चित केलेले आहे

वर नमुद निवासी सदनिकांचे अनुषंगाने सदनिका क्र. २३ करीता संस्थेचे भाग दाखला क्र. ७ (अनुक्रमांक ४१ ते ४५ मुल्य एकूण रुपये २५०/-) व सदनिका क्र. २४ करीता संस्थेचे भाग दाखला क्र. ८ (अनुक्रमांक ४६ ते ५० व मुल्य एकुण रुपये २५०/-), संबंधित विद्यमान

मालक धारण करीत आहेत वर नमुद मिळकतीचे संबंधीत विद्यमान मालकास असलेल्या निर्वेध हक्कांची खात्री करणेकामी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी, सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, वारसा विक्री, गहाण, दान, लिज, लिन, चार्ज, बोजा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे कालावधीत योग्य त्या मुळ कागदपत्रांसह फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, कोणार्क रेसिडेन्सी को-ऑप होसिंग सोसायटी लि. दिक्षित क्रॉस रोड क्र.१, चेतन स्कुल जवळ, विलेपार्ल(पुर्व), मुंबई ५७ व इंमेल - usonalikapoor729@gmail.com मो.न. ९८२०१२८४९६ या, आमचे कार्यालयीन पत्यावर आमचे कार्यालयात संपर्क साधून आमची खात्री पटवून द्यावी व अशी हरकत उपस्थित केल्याबद्दल पोहोच घेण्यात यावी. वरील मुदतीत अशी कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास सदर मिळकत पूर्णतः निर्वेध व निजोखमी आहे, त्यावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही, असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशिल सदर मिळकतीचे खरेदी व्यवहाराची पूर्तता करतील त्यानंतर कोणाचीही कोणत्याही तकारीची दखल घेतली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन) गाव मौजे जुहू, ता.अंधेरी, जि.मुंबई (उपनगर)

येवील सिटी स.न. ४० व ४०/१, अतिम भूखंड क्र. १ यावर वसलेल्या दिपवर्षा सहकारी गृहरचना संस्थेतील आयरिश पार्क नावाचे डमारतीतील निवासी सदनिका / फ्लॅट क्र. २३ व २४ सदर इमारतीचे सामाईक सोयीसविधांचे वापराचे हक्कासह येणेप्रमाणे नोटीस दिली असे.

मुंबई, दिनांक : 12/06/2020 अंड- सोनाली कपूर (ॲडव्होंकेट हायकोर्ट)

फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, कोणार्क रेसिडेन्सी को-ऑप हो. सोसायटी लि. दिक्षित क्रॉस रोड क्र.१. चेतन स्कल जवळ. विलेपार्ल

(पुर्व), मुंबई ४०००५७ ईमेल-usonalikapoor729@gmail.com मो.न. - ९८२०१२८४९६

अस्वीकृता

कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा वाचण्यात यावी. त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक,

नोंदणीकृत कार्यालयः इत्स्वयर वीकेसी,

ॲगमा लॉ असोसिएटस करिता

S. Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

for the financial year 2019-20

Sandeep Kutchhi Company Secretary & Mngr Accounts

Date: 10.06.2020 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

sq. Meters at Village Vile Parle (East), C.T.S. No. 1451 situated at 62, Gonsalves Crossing, Vile Parle (East), Mumbai 400057 n Mumbai Suburban District.

All persons having any share, claim, right,

title, interest or demand whatsoever into, upon or in respect of the said land and room. standing thereon in the name of Mr. Thomas Diago Gonsalves and / or Mrs. Inis Mary Diago Gonsalves of any nature whatsoever are hereby requested to make the same known in writing alongwith supporting documents to the undersigned having his office at 206, Shiv Darshan Shopping Center, 2nd Floor, M.G.Road, Santacruz (West), Mumbai 400054 or on Email id adv.pankaj.thaker@gmail.com within a period of 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/ or abandoned for all intents and purposes and shall not be binding on my clients.

शुध्दी पत्रक

दि. ११ जून २०२० रोजी नवशक्ती वृत्तपत्रात पान क्रमांक १३ वर अलकार्गो लॉजिस्टीक लिमिटेड या जाहीर नोटीस मध्ये अंतिम तारीख चुकीने १८ जून २०२० अशी प्रसिध्द झाली आहे तरी कृपया अंतिम तारीख १० जून २०२० अशी

अलकार्गो लॉजिस्टीक लिमिटेड

नोव्हार्टिस इंडिया लिमिटेड

601 चा भाग व 701, बांद्रे कुली संकुल बांद्रे (पूर्व), मुंबई-400 051 महाराष्ट्र, भारत फोन नं.: +91 22 50243000 फॅक्स: +91 22 50243010 इंमेल: india.investors@novartis.com संकेत स्थळ: www.novartis.in सीआवएन: ए७24200एमएच1947पीएडसी006104

सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोनर रिक्वायरमेन्टस) विनियम 2015 मधील विनियम 29 तसेच विनियम 47 च्या अन्वये सूचना देण्यात वेते की, (अ) अन्य वार्बीवरोवरच मार्च 31, 2020 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि वर्षअखेरचे लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांवर विचार आणि मंजूर करण्यासाठी (व) कंपनीच्या इविवटी समभागावर अंतिम लाभांदा, जर काही असल्यास शिफारस करण्यासाठी नोव्हार्टिस इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दिनांक जून 19, 2020 रोजी, आयोजित करण्यात योईल, सदरची सूचना वंदपनीच्या www.novartis.in या संकेतस्थळावर आणि बॉम्बें स्टॉक एक्स्वेंजच्या www.bseindia.com या

संचालक मंडळाच्या आदेशान्वये त्रिविक्रम गुडा कंपनी सचिव व अनुपालन अधिकरी 11.06.2020

संकेतस्थळावर उपलब्ध केले जात आहे

जाहिर नोटीस

कुर्ला कामगार नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मधील ब्लॉक क्रमांक ६०/बी ची श्री. दामोदर शंकर जुईकर यांच्या नावे असलेली मुळ भागपत्रक क्रमांक अनुक्रमे ७७१९ ते ७७२८, ९६७४ ते ९६८५, १४३९६ ते १४४१३, २०७२५ ते २०७७४, २१६२९ ते २१६३८, २२९९६ ते

२३०१०, २५४३८ ते २५४५४, २६०११ ते २६१३ ही गहाळ झाली असल्यामुळे त्यांचे चिरजीव श्री. हेमंत दामोदर जुईकर यांनी मुळ भागपत्रक प्रतिसाठी संस्थेमध्ये अर्ज केलेला आहे. त्या संदर्भात जर कोणाचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा. ठिकाण : मुंबई दि. १२.०६.२०२०

प्रतिनिधी

पुणे,दि. ११ -जगदरू श्री संत

तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या

पालखी प्रस्थान सोहळय़ासाठी

देह्नगरी सज्ज झाली असून, शुक्रवारी

दुपारी दोनच्या सुमारास मोजक्याच

लोकांच्या उपस्थितीत तुकोबांच्या

पालखीचे प्रस्थान होणार आहे.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर माउली व संत

तुकोबारायाच्या सोहळयास ५०

लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

आल्याची

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी

श्री संत तुकाराम महाराज मंदिर व

परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात

आले आहे. मंदिरात परवानगीशिवाय

कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

करण्यात आला आहे. प्रस्थान सो-

हळयासाठी गावात कोणीही भाविक व

वारकरयांना सोडण्यात येणार नाही.

त्यासाठी गुरुवारपासून गावच्या सर्व

सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी पहाटे चारला विठ्ठल-

रुक्मिनी मंदिरात काकड आरती व

दिली.

माहिती

मानद सचिव, सही/- कुर्ला कामगार नगर को.

ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कुर्ला (पूर्व), मुंबई ४०००२४

> now 92 years

> > old!

The spirit of

Mumbai is

FREE PRESS

The Family Newspaper

EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT

CONTROL PRINT .

सीआयएनः एल२२२१९एमएच१९९१पीएलसी०५९८०० नोंद. कार्यालयः सी-१०६, हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९. फोन क्र.: ०२२-२८५९९०६५/६६९३८९०० ईमेलः compaysecretary@controlprint.com वेबसाईटः www.controlprint.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिबेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ नसार सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ मार्च. २०२० रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबीसह विचारात घेणे आणि मंजुर करण्यासाठी आणि काही असल्यास लाभांशाची शिफारस करण्यासाठी शनिवार, २० जून, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.controlprint.com तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वर स्ध्दा

११ जून, २०२०

कंपनी सचिव

कंट्रोल प्रिंट लिमिटेड करिता

आपत्ती व्यवस्थापन विभाग

निवदा सूचना क्र.:- ई निवीदा स्चना क्र. नम्मपा/आ.व्य./01/2020-21. कामाचे नांव :- आपत्ती व्यवस्थापनामार्फत सन 2020 या पावसाळा कालावधीत नम्मपा कार्यक्षेत्रात 05 अग्निशमन केंद्र बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे व ऐरोली येथील नियंत्रण कक्षात तारतंत्री प्रविणे अंदाजपत्रकीय रक्कम :- रु. 12,37,005/-

निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in व www.nmmc.maharashtra.etenders.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

प्रसिधीची दिनांक 11/10/2020

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1837/2020

अतिरिक्त आयुक्त (1) नवी मुंबई महानगरपालिका

दिहसरच्या नाल्यातील नवी मुंबई महानगरपालिका गाळ त्वरित काढा

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- येत्या पावसाळ्यात दहिसर येथील नागरी वस्त्यांमध्ये पाणी साठू नये यासाठी नाल्यांमधील गाळ त्वरित साफ करावा असे निर्देश आज आमदार विलास पोतनीस यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. दहिसर येथील आनंद नगर,एनएल कॉम्प्लेक्स विभागातील लहान व मोठ्या नाल्यांची त्यांनी पाहणी केली.तसेच आनंद नगर येथील मेट्रो रेल च्या कामांमुळे तेथील सर्विस

रोड नाल्यांमधील पाण्याचा निचरा होत

नाही, त्यामुळे मागील वर्षी आनंद नगर च्या

ईमारतींमध्ये पाणी शिरले होते.

पुणे,दि. ११ -स्वाभिमानी शेतकरी संघटनेने

नेते आणि माजी खासदार राज शेट्टी यांना राष्ट्रवादी

काँग्रेसकडून आमदारकीची आँफर देण्यात आली

आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

यांचा निरोप घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील

राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या निवासस्थानी

पोहोचले होते. राज्यपाल कोट्यातून

विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.

त्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्या आहेत.

भिवंडीत एकाच दिवशी ६२ नवे रुग्ण आढळले

भिवंडी, दि. ११ -भिवंडीत गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात १९ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात व शहरात एकूण ६२ नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात रोज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाटचावर आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णांना उपचार करण्यात देखील मनपा प्रशासन हतबल ठरले असल्याने शहरात कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू हिट असल्याचा आरोप दक्ष नागरिक करीत आहेत. आता पर्यंत शहरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मनपाच्या हलगजीपणामुळे

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर

घडामोड आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील

राजकीय विरोधक सदाभाऊ खोत याना भाजपने

आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची जागा दिली

होती. तशीच ऑफर राजू शेट्टींना देण्यात आली

आहे. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेणार हे

विचारलं असता ते म्हणाले की, प्राथमिक चर्चा

दरम्यान, या ऑफरबाबत राजू शेट्टी याना

श्री संत तुकाराम महाराजांच्या

पालखीचे आज प्रस्थान

अभिषेक महापूजा संस्थानचे अध्यक्ष

मध्कर महाराज मोरे व विश्वस्तांच्या

उपस्थितीत होईल. साडेचारला श्री संत

तुकाराम महाराज शिळा मंदिरात

महापूजा होईल. पाचला वैंकुठगमन

मंदिरातील महापूजा संस्थानच्या

विश्वस्तांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी सहाला पालखी सोहळयाचे

जनक तपोनिधी नारायण महाराज

यांच्या समाधीची पूजा होईल. नऊला

सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम

महाराजांच्या पादका डोक्मयावर घेऊन

भजनी मंडपात आणतील. दहाला श्री

संत तुकाराम महाराज संस्थानच्या

वतीने पालखी प्रस्थान सोहळयापूर्वी

आजोजित केलेल्या अखंड हरिनाम

सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने

होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर

सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम

महाराजांच्या पादका श्री विठ्ठल

रुक्मिनी यांची भेट घालून कीर्तन

मंडपात प्रस्थान ठिकाणी आणतील.

दुपारी दोनला प्रस्थान सोहळयाला

संस्थानचे अध्यक्ष मध्कर महाराज

पाहावं लागेल.

मोरे यांच्या हस्ते विधिवत परंपरेप्रमाणे

प्रस्थान होणार असल्याची माहिती

सुरुवात होईल.

सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे

यांनी दिली. प्रस्थान झाल्यानंतर

पाद्का पालखीमध्ये ठेऊन मंदिराला

प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी

कीर्तन मंडपात ठेवून सायंकाळी

सहाला समाज आरती, कीर्तन, जागर

होईल. श्क्रवारी वारकऱ्यांनी,

ग्रामस्थानी गर्दी करू नये म्हणून पोलीस

बंदोबस्त लावला आहे, असे देहरोड

पोलीस ठाण्याचे वरि पोलीस निरीक्षक

बंधनकारक

नवलिकशोर राम म्हणाले, तुकोबाच्या

पालखीचे शुक्रवारी, तर माउलींच्या

पालखीचे शनिवारी प्रस्थान होईल. या

सोहळयाकरिता मंदिर परिसराच्या

आतमध्ये जास्तीत ५० लोकांना

उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

देह व आळंदीचा प्रतिबंधित क्षेत्रात

समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य

विभागाकडून देण्यात आलेल्या सूचना

व निर्देशाप्रमाणे सोहळयात सर्व

नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता

व निर्जुतकीकरण आदी नियमांचे पालन

कोल्हापूर जिल्ह्यातील ही मोठी राजकीय सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात

यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले

आमदारकीची ऑफर दिली. राजू शेट्टीचे होते, त्यावेळी आमच्यात प्राथिमक चर्चा झाली

नियमांचे पालन करणे

जिल्हाधिकारी

मनीष कल्याणकर यांनी सांगितले.

दरम्यान,

जिल्हाधिकार्यांनी केले आहे.

माउलींच्या पालखीचे शनिवारी

माउलींच्या पालखीचे शनिवारी

प्रस्थान, पाद्का आजोळघरी ठेवणार

प्रस्थान होत असून, मुख्य मंदिरात

परंपरागत पूजा करण्यात येणार आहे.

ही सर्व विधिवत आणि पारंपरिक पूजा

मोजक्मया प्रतिनिधींच्या उपस्थितीत

असल्याची

प्रांताधिकारी संजय तेली यांनी गुरुवारी

दिली. आषाढी वारी पालखी प्रस्थान

विश्वस्थांसोबत बैठक पार पडली आहे

सोहळा परंपरागत करायचे ठरले

असले, तरी प्रशासनाने परवानगी

दिलेले प्रतिनिधी प्रस्थानाला उपस्थित

पादुकांची आरती होऊन पादुका

आजोळघरी ठेवण्यात येतील. १३ ते

३० जून या कालावधीत पाद्का त्याच

मंडपात राहतील. मात्र, यावेळी

नागरिकांना पादुकांचे दर्शन घेण्यास

परवानगी नसेल. प्रशासनाने दिलेल्या

एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरला

पर्यायानुसार पाद्का

थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या

दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त

एकण १२ जागा भरायच्या आहेत. त्यामधील

किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला

येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा

अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद

यापुढे अजूनही चर्चा होणार आहे.

पवारांची भूमिका असल्याचं कळतं.

१३ जून रोजी दुपारी चारनंतर

सोहळयासंबंधी

होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान भिवंडी शहरात आतापर्यंत ३९६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १५४ रुग्ण बरे झाले आहेत तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत २०९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ९२ रुग्ण बरे झाले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ११३ रुग्गांवर सध्या उपचार सुरु आहेत.

दरम्यान गुरुवारी आढळलेल्या ६२ नव्या रुग्णामुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ६०५ वर पोहचला असून त्यापैकी २४६ रुग्ण बरे झाले आहेत तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

तर देशात अराजक माजेल -पृथ्वीराज चव्हाण

प्रतिनिधी

पुणे,दि. ११ -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन या देशानी त्यांच्या बेरोजगार आणि पगारात कपात झालेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले

आता त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बेरोजगारांच्या खात्यात देशाच्या तिजोरीतून काही रक्कम जमा करावी. केंद्र सरकारने अशा स्वरूपाची पावले लवकर न उचल्यास, देशात कायदा अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊन कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा गंभीर इशारा आम्ही सरकारला देतो आहोत असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

चव्हाण यांनी पुण्यातल्या काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर करोना विषाण् येण्यापूर्वी कमी होता आणि आता त्यानंतर आणखी खाली गेला आहे.

तरी देखील केंद्र सरकार देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचे सागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

कोरोना ही जागतिक महामारी असल्याचे ११ मार्च ला जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते मात्र केंद्र सरकारने उपाययोजना करायला २५ मार्च पर्यत वेळ घेतला, केंद्र सरकार गोंधळलेले होते.

अशी टीका करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वेळीच बंद न केल्याने कोरोनाचा महाराष्ट्रात उद्रेक झाला असा आरोप ही

त्यांनी केला. देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या १ टक्का पॅकेज दिले गेले ते प्रेसे नाही, किमान १० टक्के पैसा सरकारने दिला पाहिजे अशी मागणी असल्याचे सांगत, सरकारने आर्थिक उपाययोजना केलेल्या नाहीत.एकीकडे आर बीआय सह जगभरातील अर्थसंस्था भारताचा आर्थिक विकास दर निगेटिव्ह मध्ये जाईल, असा अंदाज व्यक्त करत असताना पंतप्रधान मात्र आपला विकास दर वाढणार असल्याचे सांगतायत ते कसे हे स्पष्ट करावे.भारतात अर्थ व्यवस्थेचे चक्र सुरू ठेवण्याची कसोटी आहे सरकारने थेट खर्च करण्याची गरज आहे असे चव्हाण म्हणाले

मजूर कामगार गरीब कुटूंबाना थेट पैसे द्या जगात इतर देशात ज्या प्रमाणे खासगी कामगारांनाही त्या त्या सरकारने पगार दिला तसा पगार सरकारने दयावा अन्यथा अर्थ व्यवस्थेचे चक्र फिरणार नाही , ढासळलेली अर्थव्यवस्था सांभाळण्याच काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आवाक्या बाहेरचे आहे, ते त्यांना जमणार नाही पंतप्रधानांनी सीतारामन यांच्या कडून अर्थमंत्र्याचा भार काढून घ्यावा असे देखील चव्हाण म्हणाले

कुर्ला येथे मोबाईल शॉपमध्ये आठ लाखांची घरफोडी

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- कुर्ला येथील एका मोबाईल शॉपमध्ये आठ लाख रुपयांची घरफोडी करुन पळून गेलेल्या चारही आरोपींना गुन्हा दाखल होताच काही तासांत कुर्ला पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. शफीउल्ला अतीकउल्ला अन्सारी, जुल्फीकार अली हैदर रिफअहमद शेख. आतिफ आसिफ खान आणि आयान ऊर्फ इशान ऊर्फ बिटू रिफआलम शेख अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडून पोलिसांनी पावणेसहा लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पो-लीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. अटकेनंतर या चौघांनाही

लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विवेक नवीन सत्रा हे मुलुंड येथील सर्वोदयनगर त्रिशाला इमारतीमध्ये राहत असून ते मॅनेजर म्हणून टॉप टेन मोबाईल दकानात कामाला आहे. शनिवारी ६ जूनला चार वाजता ते दुकान बंद करुन निघून गेले होते. सकाळी दहा वाजता ते दकानात आले होते, यावेळी त्यांना दकानात चोरी झाल्याचे दिसून आले. दकानाचे शटर गॅस कटरने कापून काही अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला, त्यानंतर विविध कंपनीचे ५२ मोबाईल, १९ डेमो मोबाईल, मोबाईल ॲक्सेसरीज, पाच हजार रुपयांची कॅश आणि सीसीटिव्ही डीव्हीआर असा सुमारे आठ लाख रुपयांचा

मुद्देमाल घेऊन पलायन केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्यांनी कुर्ला पोलिसांना माहिती दिली होती. घटनास्थळीचा पंचनामा करन विवेक सत्रा यांच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने कुर्ला परिसरातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चौघांनाही या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.

प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना

जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही. शध्दीपत्र कृपया या वृत्तपत्रात दि. १०.०६.२०२० रोजी पान क्र. ९ वर प्रकाशित झालेल्या आमच्या सार्वजनिक सुचनेचा संदर्भ घ्या. या सूचनेमध्ये अनावधनाने तळाशी प्रसिध्द झालेली तारीख चकीची असून कृपया दि. १० मे २०२० ऐवजी दि, १० जून २०२० अशी बाचावी.

> G.M.BREWERIES **LIMITED** Regd. Off.: Ganesh Niwas,

CIN No.: - L15500MH1981PLC025809 NOTICE

In accordance with regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at the registered office of the Company at Ganesh Niwas, S. Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 on Tuesday, June 23 2020 at 11.00 am., to consider and to take on record interalia the Audited Financia Results for the quarter / Year ended March 31, 2020. Further the Board would consider declaration of Final Dividend, If any, on the equity shares of the company

For G. M. BREWERIES LIMITED

Notice is hereby given that my clients have agreed to purchase from (1) Sabrina Joseph Kunnel Daughter of Thomas Diago Gonsalves, (2) Jewel Robert Alphonso Daughter of Thomas Diago Gonsalves as the only heirs and legal representatives of deceased Mr. Thomas Diago Gonsalves. land with a room admeasuring about 15.8 Street, Misquitta Road, Near Railway

Date this 12th day of June, 2020 PANKAJ A. THAKER Advocate for Purchasers

जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे सांडोर, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सर्व्हे नं. ३८ अ, हिस्सा नं. १/२, एकूण क्षेत्र ०-२२-५ (हे.आर.प्र.), आकार ६.६२ (रु.पै.) ही मिळकत १. श्री. सुरेश मनवेल गोन्सालवीस, २. श्री. ॲश्ली एजेब सिरेजो यांच्या मालकी कब्जाची असून ह्या मिळकतीबाबत त्यांनी टायटल सर्टिफिकेट मिळण्याबाबत मालकी हक्काचा शोध घेत

आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, तारण, वारसा, पोटगी, भाडेपट्टा, वहिवाट किंवा अन्य स्वरुपाचा दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्याची लेखी स्वरुपातील हरकत योग्य कागदोपत्री पुराव्यानिशी निम्नस्वाक्षरीकर्ता यांच्याकडे ऑफिस नं. ०५, मिनेझिस लॅण्डमार्क, माणिकपुर नाका, वसई (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर या पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीपासूनच्या ०७ दिवसाच्या आत

पाठवावी. वर दिलेल्या मुदतीत जर हरकत

पोहोचली नाही तर सदर जिमनीतील त्यांचे

मालकी हक्काबाबत टायटल सर्टिफिकेट

देण्यात येईल याची नोंद घ्यावी. **अंड. डॉमणिक लोपीस**

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED (Formerly known as Mafatlal Finance Co. Ltd.) Reod. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society

Andheri (East), Mumbai - 400059 CIN NO. L99999MH1986PLC041277 NOTICE

Limited, Military Road, Marol,

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 25th June, 2020 inter-alia to consider and approve the Audited Results for the Quarter and Year Ended 31st March, 2020 along with the other items in the agenda as per

the notice of the meeting. However, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading). Regulations, 2015 and amendments made thereto read with clarification (Ref No. NSE/CML/2019/11 dated 2nd April. 2019) issued by National Stock Exchange of India Limited, the Trading window in respect of equity shares of the Company remain closed from 1st April 2020 till 48 hours from the date of declaration of Audited Financial Results for the Financial Year Ended 31st March,

This intimation is also available on our website www.hybridfinance.co.in For Hybrid Financial Services Limited

Place: Mumbai K. Chandramouli Date: 11/06/2020 Company Secretary

HEXAWARE नोंदणीकृत कार्यालय: बिल्डिंग नं. १५२, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर ३, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया,

महापे, नवी मुंबई - ४०० ७१०. **दूरध्वनी :** ०२२-४१५९ ९५९५ **फॅक्स :** ०२२-४१५९९५७८ वेबसाइट : www.hexaware.com ई–मेल: investori@hexaware.com सीआयएन : L72900MH1992PLC069662 कंपनी कायदा, २०१३ व त्याअंतर्गत निर्गमित नियमाच्या लागू तरतुदी, सेबी (सूची दायित्वे व प्रकटीकरण आवश्यकता नियमावली, २०१५ व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक दि. ०५.०५.२०२० सहवाचन परिपत्रक दि. ०८.०४.२०२० व दि. १३.०४.२०२० (एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रक) यांच्या तरतुदींच्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी सामायिक ठिकाणी शनिवार, दि. ०४.०७.२०२० रोजी स. ९.०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर

ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक दि. ०५.०५.२०२० सहवाचन परिपत्रक दि. ०८.०४.२०२० व दि. १३.०४.२०२ तसेच सेबी परिपत्रक दि. १२.०५.२०२० नुसार २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाच्या सूचनेसमवेत दि ३१.१२.२०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा कंपनीकडे नोंदवलेले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आले आहेत

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.hexaware.com वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia com व www.nseindia.com वर तसेच एनएसडीएलची (परोक्ष ई-मतदान सुविधा पुरविणारी एजन्सी) वेबसाइट www evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचारविनिमय करावयाच्या विषयांशी संबंधित संलग्न दस्तावेज कंपनीची वेबसाइट

www.hexaware.com वर २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत परीक्षणार्थ उपलब्ध असतील. कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी व त्याअंतर्गत निर्गमित नियम तसेच सेबी (सूची दायित्वे व प्रकटीकरण आवश्यकता नियमावली, २०१५ चे नियम ४४ च्या अनुपालनांतर्गत सभासदांना सदर सूचनेत विहित सर्व ठरावांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या परोक्ष ई-मतदान सेवांच्या माध्यमातून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची सुविधा देण्यात येत आहे. ई-मतदानाचा कालावधी दि. ०१.०७.२०२० रोजी (स. ९.०० वा.) सुरू होत असून दि. ०३.०७.२०२० रोजी (सायं. ५.०० वा.) संपत आहे. दि. ०३.०७.२०२० रोजी सायं. ४.०० पश्चात इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मतदानास परवानगी नसेल

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल परोक्ष ई-मतदानाद्वारे आपली मते न दिलेले, व्हीसीच्या माध्यमातुन उपलब्ध सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातुन सभेच्या वेळी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. दि. २७.०६.२०२० निर्धारित अतिम तरीखि) रोजीनुसार सभासदाचे रजिस्टर/लाभाथी मालकाच्या सूचीमध्ये नाव नोद असलेले सभासद सदर सूचने विहित ठरावांवर मत देण्यास पात्र असतील. एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सद्र व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवन लॉग इन आयडी व पासवर्ड वापरू शकेल.

ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत नसलेले प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेले सभासद, आपला फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक तसेच शेअर श्रेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पढील व मागील). पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) किंवा अन्य दस्तावेज (जसे चालक परवाना, बँक तपशील, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट) आदी तपशिलासहित स्वाक्षरी केलेले विनती पत्र Investori@hexaware.com येथे पाठवावून आपला ई-मेल आयडी अद्ययाावत करू शकतील. ई-मेल पत्ता नोंदणीकृत नसलेले डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेले सभासद डिपॉझिटरी पार्टिसिपट (डीपी) कडे आपला ई-मेल आयडी अद्ययावत

प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेले, डीमॅट स्वरूपात भागधारक असलेले तसेच कंपनी - डिपॉझिटरीकडे आपला ई-मेल पत्ता नोंदणीकृत नसलेले भागधारक यांनी परोक्ष ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेकरिता कृपया २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वाचावी.

दि. ३१.१२,२०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता प्रत्येकी रु. २.०० च्या समभागाकरिता रु. २.५० चा अंतिम लाभांश दि ०७.०७.२०२० रोजी प्रदान करण्यात येईल जो २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजरीच्या अधीन असेल जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या सभासदास कंपनीला त्यांच्या खात्यामध्ये इलेक्टॉनिक क्लीअरिंग सर्व्हिस वा अन्य माध्यमातन थेट लाभांश जमा करता न आल्यास कंपनी अशा भागधारकास टपाल सेवा सर्वसामान्य झाल्यानंतर लवकरात लवकर डिव्हिडंड वॉरन्ट/डीमान्ड डाफ्ट पाठवील.

कोणत्याही प्रकारची शंका असल्यास wwwww.evoting.nsdl.com च्या download section वर उपलब्ध भागधारकांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व भागधारकांकरिताचे e-voting user manual वाचावे किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक वा कृ. पल्लवी म्हात्रे व्यवस्थापक, नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लि., ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई -४०० ०१३ यांना निर्दिष्ट ई-मेल आयडीज evoting@nsdl.co.in वा AmitV@nsdl.co.in वा pallavid@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्र. + ९१ २२ २४९९४३६० वा + ९१ २२ २४९९४५४५ येथे संपर्क साधावा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाशी संबंधित तक्रारींचे निवारण करतील.

हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता

गुंजन मेठी

कंपनी सचिव

दिनांक : १२.०६.२०२०

ठिकाण : नवी मुंबई